

M. P. Ed. Sem - III (CBCS - 2016 COURSE) : SUMMER - 2019
SUBJECT: MEASUREMENTS AND EVALUATION IN PHYSICAL EDUCATION

Day : Wednesday
Date : 06/03/2019

Time : 10.00 A.M. TO 01.00 P.M.
Max. Marks: 60.

S-2019-0741

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
 - 2) Figures to the **RIGHT** indicate full marks.
-

Q.1 What do you mean by measurement and evaluation? Discuss its need and importance in physical education. (12)

OR

Write the meaning of evaluation and explain in detail the types of evaluation.

Q.2 Write down the steps of construction of test in physical education. (12)

OR

How will you administer a testing programme in your school.

Q.3 Explain the criteria of selection of good test in physical education. (12)

OR

Describe the terms validity, reliability and objectivity with proper examples.

Q.4 Write the details about AAHPER Basketball test. (12)

OR

Explain the Russel-Lange volleyball skill test.

Q.5 Write short notes (Any Three) (12)

- a) Principles of evaluation
- b) Teacher made test
- c) McDonald Soccer test
- d) Harvard step test
- e) Standing broad jump

* * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ मापन व मुल्यमापन म्हणजे काय? शारीरिक शिक्षणातील मापन व (१२)
मुल्यमापनाची गरज व महत्व यावर सविस्तर चर्चा करा.

किंवा

मुल्यमापनाचा अर्थ लिहा आणि मुल्यमापनाचे प्रकार सविस्तरपणे स्पष्ट करा.

प्र.२ शारीरिक शिक्षणातील कसोटी बांधणीच्या पायऱ्या सविस्तरपणे लिहा. (१२)

किंवा

तुमच्या शाळेत तुम्ही कसोटी कार्यक्रमाचे व्यवस्थापन कसे कराल?

प्र.३ शारीरिक शिक्षणातील चांगल्या कसोटी निवडीचे निकष सांगा. (१२)

किंवा

वैधता, विश्वसनियता आणि वस्तुनिष्ठता या संज्ञांचे सुयोग्य उदाहरणासह वर्णन करा.

प्र.४ बास्केटबॉल कौशल्य चाचणी सविस्तर लिहा. (१२)

किंवा

रसेल लॉग याची व्हॉलीबॉल कौशल्य चाचणी स्पष्ट करा.

प्र.५ टीपा लिहा (कोणतेही तीन) (१२)

- अ) मुल्यमापनाची तत्वे
- ब) शिक्षक निर्मित कसोटी
- क) मॅकडोनाल्डची फुटबॉल चाचणी
- ड) हार्वर्ड स्टेप कसोटी
- इ) जागेवरून लांब उडी

